



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण

### प्राधिकृत प्रकाशन

क्र. ३४] शुक्रवार, दिनांक ७ डिसेंबर २०१८ : अग्रहायण १६, शके १९४० [किंमत ०.०० रु.]

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत

## भाग एक-अ औरंगाबाद विभाग

१

परिशिष्ट-७ ब

जिल्हाधिकारी औरंगाबाद यांचेकडून  
सिल्लोड नगर परिषद जिल्हा औरंगाबाद

### आदेश

जा.क्र.२०१८/नपाप्र/निवडणूक/कावि-५१.- मा.राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्र.रानिआ/नप-२०१८/प्र.क्र.१५/का.०६, दिनांक १५.१०.२०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ (१९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.४०) चे कलम १०(१) खाली औरंगाबाद जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचिमध्ये दर्शविलेल्या प्रमाणे **सिल्लोड** नगर परिषद क्षेत्र जितक्या प्रभागामध्ये विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याच प्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास वर्ग प्रवर्गातील स्त्रियांसाठी) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग दर्शविणारा क्रमांक २०१८/नपाप्र/निवडणूक/सार्वत्रिक/कावि-१४०/दिनांक ३/११/२०१८ च्या अदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ (१९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.४०) कलम १० (१) च्या परंतुकामध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त नगर परिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आला होता. त्यास अनुसरून आलेल्या हरकतींचा सर्वकश विचार करून त्यास अनुसरून प्राप्त झालेल्या हरकतीवर सुनावणी घेऊन मा.विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांना अभिप्राय सादर करून मा.विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी पत्र क्र.२०१८/नपाप्र/निवडणूक/कावि-१८२/ दिनांक ०४/१२/२०१८ अन्वये मान्यता दिल्यानुसार मी, उदय चौधरी, औरंगाबाद जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या कलम १० पोटकल (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

### आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.४०) च्या कलम ९ पोटकलम (२) अन्वये मा.विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी त्यांचे आदेश क्र.२०१८/नपाप्र/निवडणूक/कावि-१८२ दि. ०४/१२/२०१८ अन्वये **सिल्लोड** नगरपरिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्या प्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) निश्चित केलेल्या आहेत.

१. निवडावयाची सभासद संख्या: २६
२. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या
 

अ. अनुसूचित जाती	:	०२
ब. अनुसूचित जमाती	:	०१
क. नागरीकांचा मागास वर्ग प्रवर्ग	:	०७
३. स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) : १३
४. उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ),(ब) व (क) येथील जागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागास वर्ग प्रवर्गाच्या महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागांसाठी संख्या खालील प्रमाणे राहील.
 

अ. अनुसूचित जाती	:	०१
ब. अनुसूचित जमाती	:	०१
क. नागरीकांचा मागास वर्ग प्रवर्ग	:	०४

५. महिलांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांसाठी संख्या (अनुक्रमांक ३ समोरील नमुद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४अ, ब व क समोरील नमुद केलेल्या जागा) : ०७

६. सर्वसाधारण (अनारक्षित) जागांची संख्या : ०९  
(अनुक्रमांक १ समोर नमुद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक २अ, २ व क व अनुक्रमांक ५ समोरील नमुद केलेल्या जागा)

त्याअर्थी, आता मा.कक्ष अधिकारी, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे पत्र क्र.रानिआ/नप-२०१/प्र.क्र.१५/का.०६ दिनांक १५/१०/२०१८ नुसार व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १० पोटकलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, उदय चौधरी, जिल्हाधिकारी, औरंगाबाद याद्वारे सिल्लोड नगरपरिषद क्षेत्र जितक्या भागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती व जनगणना २०११ नुसार प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या आणि

त्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीची लोकसंख्या व आदेशाच्या अनुसूचिमध्ये दर्शविल्या प्रमाणे निश्चित करित असून ज्या प्रभागामध्ये यथास्थिती (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील हे प्रभाग निर्दिष्ट करित आहे.

७. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

औरंगाबाद, ६.१२.२०१८

(उदय चौधरी)  
जिल्हाधिकारी, औरंगाबाद.

अनुसूची

सिल्लोड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०१८

प्रभाग क्रमांक (Ward No.)	प्रभागाचे नांव असल्यास (Name of Ward No if any)	प्रभागाची एकूण लोकसंख्या अनुसूचित जातीची लोकसंख्या अनुसूचित जमातीची लोकसंख्या (Total Population of ward, Schedule Castes Population, Schedule Tribe Population)	जागा क्रमांक (Seat No.)	प्रभागाची व्याप्ती (Discription of Boundry of the Ward) (उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम)	आरक्षणाची स्थिती कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु.जाती/अनु. जमाती/ नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसाठी (अनु. जाती/अनु.जमाती) नागरीकांचा मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून) (Category, SC, ST, BCC, Women in SC, ST, BCC Category)
१	२	३	४	५	६
१	१	एकूण लोकसंख्या : ४७०६ अनुसूचित जाती : ८३२ अनुसूचित जमाती : १४०	१-अ १-ब	रजाळवाडी, पेट्रोलपंप परिसर, जयभवानी नगर, श्रीकृष्णनगर भाग जैनोदीन कॉलनी भाग <b>उत्तर</b> - औरंगाबाद जळगांव रोड सर्वे नं.३४५ ते न.प. हद्दीने मंगरूळ रोडपर्यंत <b>पूर्व</b> - औरंगाबाद जळगांव रोड सर्वे नं.३४५ (न.प.हद्द) पासून पुढे अँटो अँण्ड फर्म पेट्रोल पंप ते विशाल कम्युनिकेशन पर्यंत पुढे दिल्ली रोड हनिफ मेकानिक ते रज्जाकखा पठाण यांचे मंडप दुकान पर्यंत <b>दक्षिण</b> - औरंगाबाद जळगांव रोडवरील विशाल कम्युनिकेशन ते अंबर सुरडकर यांच्या घरापर्यंत दिल्लीरोड रज्जाकखा पठाण यांचे मंडप दुकान ते सुशिलाबाई साळवे यांचे घरा पर्यंत <b>पश्चिम</b> - जैनोदीन कॉलनी मधील सुशिलाबाई साळवे यांचे घर ते नजीब खत्री यांचे घर पुढे लुकमान मुर्गीवाले यांचे शेजारील रिकामे प्लॉट ते कन्नड रोड सर्वे नं.२४२ पासून न.प. हद्दीने मंगरूळ रोड पर्यंत	१-अ अनुसूचित जाती (स्त्री राखीव) १-ब- सर्वसाधारण

१	२	३	४	५	६
२	२	एकूण लोकसंख्या : ४५४३ अनुसूचित जाती : ७६८ अनुसूचित जमाती: ४५०	२-अ २-ब	एमएसइबी परिसर, हनुमाननगर, ग्रामीण पो.लिस स्टे.शन, शिवाजीनगर, बालाजीनगर, नविन म्हसोबा मंदीर परिसर, लक्ष्मी कॉलनी, समतानगर भाग, मोगलपूरा  <b>उत्तर</b> - औरंगाबाद जळगांव रोड सर्वे नं.३४९ पासून न.प. हद्दीने पूर्वस सर्वे नं.४५ पर्यंत <b>पूर्व</b> - न.प.हद्द गांव हद्द डोंगरगांव <b>दक्षिण</b> - औरंगाबाद जळगांव रस्त्यावरील जयभद्रा ट्रेडर्स ते विठ्ठल आसाराम दुधे यांचे घर पुढे सुभाष काशिनाथ देवळे याचे घर ते पुढे रामकृष्ण विद्यालयाच्या भिंतीने अशोक गणपत साळवे यांचे घर पुढे ५० फुट डी.पी. रोड वरील बॉन सुपर मॉल पर्यंत पुढे मोईन मिस्तरी यांचे घर ते भिका मुरमे यांचे घर पुढे डॉ. अशोक तायडे यांचे घरापर्यंत पुढे सुखदेव तमखाने यांचे घर ते न.प. हद्द पुढे गांव हद्द डोंगरगांव <b>पश्चिम</b> - औरंगाबाद जळगांव रोड जय भद्रा ट्रेडर्स पासून औरंगाबाद जळगांवरोडने न.प.हद्द सर्वे नं.३४९ पर्यंत गांव हद्द डोंगरगांव	२-अ अनुसूचित जमाती (स्त्री राखीव)  २-ब- सर्वसाधारण
३	३	एकूण लोकसंख्या : ४६९८ अनुसूचित जाती : ३९४ अनुसूचित जमाती : ४६३	३-अ ३-ब	शिवाजीनगर भाग, स्विटी टॉकीज, स.नं.३७८ शिक्षक पतसंस्था परिसर, समतानगर भाग, शिक्षक कॉलनी, न्यु. शिवाजीनगर, मिर्झा कॉलनी भाग, सहारा सिटी, सपकाळवाडी  <b>उत्तर</b> - औरंगाबाद जळगांव रोड वरील एम.एस.स्टील राजपुरोहित यांचे घर पुढे बाबु दुधे यांचे घर ते डी.पी.रोडवरील सुरज प्रोव्हिजन पुढे कॉन्स्टेबल वरपे यांचे घर ते अॅड. तायडे यांचे घरा समोरील रिकामे प्लॉटपर्यंत पुढे रामचंद्र	३-अ नागरीकांचा मागास प्रवर्ग (स्त्री राखीव)  ३-ब- सर्वसाधारण

१	२	३	४	५	६
				<p>शिरसाठ ते सपकाळवाडी नाला न.प. हद्द गाव हद्द आव्हाना</p> <p><b>पुर्व</b>- गांव हद्द आव्हाना रोड पर्यंत</p> <p><b>दक्षिण</b> - औरंगाबाद जळगांव रोड वरील पाटबंधारे कार्यालय पुलापासुन फकिरी नाल्याने औरंगाबाद जळगांव बायपास राड पर्यंत पुढे मिर्झा कॉलनी सांडु बेग यांचे घर ते पुढे शेख अन्वर शेख नसीर यांचे घर ते युनुस कपडेवाले यांचे घर ते जाफर भाई यांचे घरापर्यंत पुढे अण्णा सपकाळ यांचे घर ते आव्हाना रोडने न.प. हद्दी पर्यंत गांव हद्द आव्हाना</p> <p><b>पश्चिम</b> - औरंगाबाद जळगांव बायपास रोडवरील सांडु बेग यांचे घर ते फकिरी नाला पुढे पाटबंधारे कार्यालय ते एस.एस.स्टील पर्यंत पुढे अॅड. तायडे यांचे घर समोरील खुले प्लॉट ते शफिक मिस्तरी यांचे घरासमोरील खुले प्लॉट पर्यंत</p>	
४	४	<p>एकूण लोकसंख्या : ४७२२</p> <p>अनुसूचित जाती : १८६</p> <p>अनुसूचित जमती : ७९</p>	<p>४-अ</p> <p>४-ब</p>	<p>मिर्झा कॉलनी भाग, आझाद नगर, नुर कॉलनी, हाफिजनगर, पंडीतवाडी बापूनगर, जाधववाडी, भोकरदन नाका परिसर, डायरावाडी</p> <p><b>उत्तर</b> - औरंगाबाद जळगांव बायपास रोड वरील सय्यद रऊफ यांचे वेल्डींग वर्कशॉप ते पुढे शेख बुदन शेख गणी पुढे आव्हाना रोड वरील कालु हाजी यांचे प्लॉट पासुन न.प.हद्द गांव हद्द आव्हाना</p> <p><b>पुर्व</b>- न.प.हद्दीने गांव हद्द आव्हाना / वरुड (वरुड रोड पर्यंत)</p> <p><b>दक्षिण</b> - औरंगाबाद जळगांव बायपास रोड वरील कॉलेज भित्त पुढे नाल्या पर्यंत पुढे वरुड रोडने न.प.हद्दी पर्यंत</p> <p><b>पश्चिम</b> - औरंगाबाद जळगांव बायपास रोड यशवंत कॉलेज उत्तरेकडील भिती पासुन पुढे कोहिनुर कॉम्पलेक्स पुढे गॅस गोडाऊन पुढे सय्यद रऊफ यांचे वेल्डींग वर्कशॉप पर्यंत</p>	<p>४-अ सर्वसाधारण (स्त्री राखीव)</p> <p>४-ब- सर्वसाधारण</p>

१	२	३	४	५	६
५	५	एकूण लोकसंख्या : ४४७९ अनुसूचित जाती : १३२ अनुसूचित जमाती : २९	५-अ ५-ब	<p>कृषि उत्पन्न बाजार समिती परिसर, शाहुनगर, काळे कॉलनी, महाराणा प्रतापनगर, जमालशाहा कॉलनी, गुम्मत कॉलनी भाग, सिध्देवर गृहनिर्माण संस्था</p> <p><b>उत्तर</b> - औरंगाबाद जळगांवरोड वरील दुर्गा इलेक्ट्रीक ते बाळा गाडेकर यांचे घर बायपास रोड</p> <p><b>पुर्व</b> - औरंगाबाद जळगांव बायपास रोड बाळा गाडेकर यांचे घर ते छत्रपती विशवाजी विद्यालय अब्दुल हमिद चौक पर्यंत</p> <p><b>दक्षिण</b> - अब्दुल हमीद चौक ते विजय टॉकीज पर्यंत (वरुड पांधी)</p> <p><b>पश्चिम</b> - औरंगाबाद जळगांव रोड विजय टॉकिज ते दुर्गा इलेक्ट्रीक पर्यंत</p>	<p>५-अ नागरीकांचा मागास प्रवर्ग</p> <p>५-ब- सर्वसाधारण (स्त्री राखीव)</p>
६	६	एकूण लोकसंख्या : ४५१२ अनुसूचित जाती : ३३ अनुसूचित जमाती : १४	६-अ ६-ब	<p>इंदिरानगर, तहसिल क्वार्टर, बिलालनगर, न.प. नविन इमारत बस स्टॅंड रोड, डॉ.जाकेर हुसैन नगर</p> <p><b>उत्तर</b> - औरंगाबाद जळगांव रोडवरील पाटबंधारे कार्यालय ते फकिरी नाल्याने बायपास रोड पर्यंत</p> <p><b>पुर्व</b> - औरंगाबाद जळगांव बायपास रोड फकिरी नाला ते आदर्श ट्रेडींग कंपनी ते अहेमद पठाण यांच्या प्लॉट पर्यंत (आव्हान रोड)</p> <p><b>दक्षिण</b> - औरंगाबाद जळगांव रोडवरील न.प. कार्यालय ते मोढा रोड आव्हाना रोडने अहेमद पठाण यांचे प्लॉट बायपास रोडपर्यंत</p> <p><b>पश्चिम</b> - औरंगाबाद जळगांव रोड नगरपरिषद कार्यालय ते पाटबंधारे कार्यालय पर्यंत</p>	<p>६-अ नागरीकांचा मागास प्रवर्ग (स्त्री राखीव)</p> <p>६-ब- सर्वसाधारण</p>

१	२	३	४	५	६
७	७	एकूण लोकसंख्या : ४२२९ अनुसूचित जाती : ४२३ अनुसूचित जमाती : १७९	७-अ ७-ब	<p>श्रीकृष्णनगर भाग, टिळकनगर भाग, जैनोद्दीन कॉलनी भाग, आनंद पार्क</p> <p><b>उत्तर</b> - सिल्लोड कन्नड रोडवरील नाला पुल ते जुना मोंढा रोड सर्वे नं.२७६ पर्यंत (न.प.विहिर) पुढे नर्सरी नाल्याने दिल्ली रोड पर्यंत पुढे रजाळा रस्त्यावरील महेबुब हाफिज साहब यांचे घर ते सुमैय्या किराणा पर्यंत दिल्ली रोड वरील संगिता वरपे यांचे घर ते शेख मिन्हाज यांचे कॉम्प्लेक्स (यशराज मेन्स पार्लर) (औरंगाबाद जळगावरोड) पर्यंत</p> <p><b>पूर्व</b> - कन्नड रोडवरील नर्सरी नाला पुला जवळून सार्वजनिक शौचालय औरंगाबाद जळगांव रोडवरील शेख मिन्हाज यांचे कॉम्प्लेक्स (यशराज मेन्स पार्लर) ते सोनार हॉस्पिटल पर्यंत पुढे सुमैय्या प्रोव्हिजन ते सय्यद मिर सय्यद सरदारअली यांचे घरापर्यंत</p> <p><b>दक्षिण</b> - औरंगाबाद जळगांव रोडवरील सोनार हॉस्पिटल ते नारायण खंबाट यांच्या घरा शेजारील प्लॉट पर्यंत पुढे भारत बेकरी ते पुढे फकिरी नाला सर्वे नं.२७६ पर्यंत न.प.हद्द</p> <p><b>पश्चिम</b> - जुना मोंढा रोड सर्वे नं.२७६ पर्यंत नं.प. हद्द</p>	<p>७-अ नागरीकांचा मागास प्रवर्ग</p> <p>७-ब- सर्वसाधारण (स्त्री राखीव)</p>
८	८	एकूण लोकसंख्या : ४४२६ अनुसूचित जाती : २८७ अनुसूचित जमाती : ८९	८-अ ८-ब	<p>टिळकनगर भाग, एकतानगर, पंचायत समित परिसर, शास्त्री कॉलनी, सराफा कॉलनी, गांवकोसगल्ली भाग (मोमीनपुरा)</p> <p><b>उत्तर</b> - औरंगाबाद जळगांव रोडवरील हाडोळे यांचे राजेंद्र अग्नो दुकान ते जैन स्थानक पर्यंत (दिल्ली रोड)</p> <p><b>पूर्व</b> - औरंगाबाद जळगांव रोडवरील हाडोळे यांचे राजेंद्र अग्नो दुकान ते अनिता पान सेंटर पुढे जामा मस्जिद चौक पर्यंत (पुर्वीचे बिलाल प्रोव्हिजन)</p>	<p>८-अ नागरीकांचा मागास प्रवर्ग</p> <p>-</p> <p>८-ब- सर्वसाधारण (स्त्री राखीव)</p>

१	२	३	४	५	६
				<p><b>दक्षिण</b> - औरंगाबाद जळगांव रोडवरील जामा मस्जिद चौक ते पठाण शिलाई मशिन दुकाना पर्यंत पुढे बौद्ध स्मशानभूमी पर्यंत</p> <p><b>पश्चिम</b> - पठाण शिलाई मशिन दुकान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत पुढे उप जिल्हा रुग्णालय ते विश्रामगृह भिंतीने फकिरी नाला पुढे जैन स्थानक पर्यंत</p>	
९	९	<p>एकूण लोकसंख्या : ४२३५  अनुसूचित जाती : ११०१  अनुसूचित जमाती : २७</p>	<p>९-अ  ९-ब</p>	<p>सलिमिया शाळा परिसर, राजनगर, गौतमनगर झोपडपट्टी, स्नेहनगर भाग, इंदगाहनगर भाग</p> <p><b>उत्तर</b> - सलिमिया शाळा ते जहुरभाई यांचे घर पुढे सर्वे नं.२६३/५ हद्दीने पुढे सर्वे नं.२४५ कन्नड रोड पर्यंत न.प.हद्द</p> <p><b>पुर्व</b>- सलिमिया शाळा ते फकिरी नाला पुढे रवि टेलर यांचे घर ते विश्रामगृहाची भिंत (गौतमबुध्द पुतळ्या पर्यंत)</p> <p><b>दक्षिण</b> - गौतमबुध्द पुतळा शेख मोईन भाजीवाले यांचे घर ते रईस सर यांचे घरापर्यंत पुढे अशरफ पठाण यांचे घर ते मंजुरखा शौकतखा यांच्या घरापर्यंत पुढे स्नेहनगर मधील बिस्मिल्ला मौलाना यांचे घर ते सार्वजनिक शौचालया पर्यंत राहुल साबळे यांचे घर पुढे फकिरी नाला व फकिरी नाला पुल ते रोडने न.प.हद्द गांव हद्द मोढा (उत्तर बाजु)</p> <p><b>पश्चिम</b> - न.प. हद्दीन सर्वे नं.२३९ ते कन्नड रोड पर्यंत पुढे स्नेहनगर मधील सार्वजनिक शौचालय ते रईस सर यांचे घरापर्यंत.</p>	<p>९-अ अनुसूचित जाती  ९-ब- सर्वसाधारण (स्त्री राखीव)</p>

१	२	३	४	५	६
१०	१०	एकूण लोकसंख्या : ४६४७ अनुसूचित जाती : ३६६ अनुसूचित जमाती : २३	१०-अ १०-ब	<p>स्नेहनगर भाग, पी.एस.आय.क्वार्टर, पोलिस कॉलनी परिसर, अब्दालशाहनगर, म्हसोबागल्ली, ब्राम्हण गल्ली भाग, माऊलीनगर, चांभारगल्ली, दुर्गानगर, पाबळवाडी</p> <p><b>उत्तर</b> - दिल्ली रोडवरील शेख सलिम आशकहुसैन यांचे जुने घर ते ते भिकन क्षिरसागर यांचे घर ते सार्वजनिक शौचालय ते फकिरी नाला पुढे फकिरी नाला पुल ते गांव हद्द मोढा सर्वे नं.२३९ (दक्षिण बाजू)</p> <p><b>पुर्व</b> - दिल्ली रोडवरील शेख सलिम आशकहुसैन यांचे जुने घर ते पी.एस.आय.क्वार्टर पुढे भगवान टोंपे यांचे दुकाना पर्यंत पुढे फतेहईस्लाम मस्जिद भिंतीने हनुमान व्यायाम शाळा पुढे हैदरबेग यांचे घर ते पुढे सय्यद फकरोद्दीन यांचे घर ते पुढे सुनिल जाधव यांचे घरापर्यंत पुढे दिल्लीरोडने खटकाळी नाल्या पर्यंत</p> <p><b>दक्षिण</b> - बालाजीगल्ली मधील संजय जाधव यांचे घर ते बबाबाई बाबुराव गुरव यांचे घर पुढे शांतीलाल अग्रवाल यांचे घर पुढे भिवसन मालोदे यांचे घर पुढे खटकाळी नाला गांव हद्द केन्हाळा</p> <p><b>पश्चिम</b> - सर्वे नं.२१५ न.प. हद्दीने जुना मोढा रोड सर्वे नं.२३२ पर्यंत</p>	<p>१०-अ नागरीकांचा मागास प्रवर्ग (स्त्री राखीव)</p> <p>१०-ब- सर्वसाधारण</p>
११	११	एकूण लोकसंख्या : ४०८८ अनुसूचित जाती : ६६२ अनुसूचित जमाती : २५	११-अ ११-ब	<p>नविन सिल्लोड, संत गाडगेबाबा चौक(हरि मस्जिद समोरील भाग) आंबेडकर, कसईगल्ली, गढी परिसर, मुल्लागल्ली, अत्तारगल्ली भाग,</p> <p><b>उत्तर</b> - हरि मस्जिद जवळील युनुस मिस्तरी यांचे घर ते हरिभाऊ बेदवे यांचे दुकाना पर्यंत पुढे शौकत तलाठी यांचे घर ते जमधडे पॅटर यांची टपरी पर्यंत पुढे कंकर पहेलवान यांचे घर ते हाजी रज्ज्जाक यांचे घर पुढे एच.एम.बी किराण दुकान ते जामा मस्जिद चौक एवढी टी हाऊस पर्यंत</p>	<p>११-अ सर्वसाधारण (स्त्री राखीव)</p> <p>११-ब- सर्वसाधारण</p>



१	२	३	४	५	६
				<p><b>पुर्व-</b> औरंगाबाद जळगांव रोडवरील पाकिजा टि हाऊस (सरसय्यद अहेमदखान चौक) ते एवन टी हाऊस (जामा मस्जिद चौक) पर्यंत पुढे तैवारखा पठाण (जुने पोलिस स्टेशन) यांचे घर ते हाजी रज्जाक यांचे घरापर्यंत पुढे सांडु आरके यांचे घर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळील जमघडे पेंटर यांची टपरी पर्यंत</p> <p><b>दक्षिण -</b> सरसय्यद अहेमदखान चौकातील पाकिजा टी हाऊस ते मंहमद शरीफ यांचे घर ते सय्यद जमाल सय्यद गुलाब यांचे घर पुढे फकरोद्दीन अली अहेमद मार्गावरी सय्यदमोहियोद्दीन हेडमास्टर यांचे घर रऊफ बागवान यांच्या घरापर्यंत</p> <p><b>पश्चिम -</b> सय्यद जमाल सय्यद गुलाब यांचे घर ते वाहेदसेठ यांचे घर पुढे रऊफ बागवान यांचे घर ते सय्यद अफजलअली यांचे घर पुढे वेशी पर्यंत पुढे महादेव मंदीर हरी मस्जिद भिंतीने सय्यद युनूस मिस्तरी यांच्या घरापर्यंत</p>	
१२	१२	एकूण लोकसंख्या : ४४२४ अनुसूचित जाती : १५६ अनुसूचित जमाती : १७	१२-अ १२-ब	<p>अत्तारगल्ली भाग, होळीगल्ली, धनगरवाडा, माळीगल्ली, राम मंदिर परिसर, शनि मंदिर परिसर, त्रिवेणीगल्ली, म्हसोबागल्ली भाग, तेलीगल्ली, धोबीगल्ली, गणेश कॉलनी भाग</p> <p><b>उत्तर -</b> औरंगाबाद जळगांवरोड वरील सरसय्यद अहेमदखान चौकातील रज्जाक नाना यांचे कापड दुकान ते शौकत वकील यांच्या हवेली पर्यंत पुढे हिराजी अत्तार यांचे घर ते नुरानी मस्जिद बोळीपर्यंत पुढे बाळाभाऊ चंदनसे यांचे घर ते कदीर पहेलवान यांचे घर बालाजी गल्लीतील नंदु कुलकर्णी यांचे घर ते किशोर अग्रवाल यांच्या घरापर्यंत पुढे भिकन दिवटे यांचे घर दिल्ली रोड पर्यंत</p>	१२-अ सर्वसाधारण (स्त्री राखीव) १२-ब- सर्वसाधारण

१	२	३	४	५	६
				<p><b>पुर्व-</b> औरंगाबाद जळगांव रोडवरील लोकसेवा सॉ.मील ते रज्जाक नाना कापड दुकान पर्यंत पुढे सय्यद चौद अतार यांचे घर ते बाळाभाऊ चंदनसे यांचे घरापर्यंत</p> <p><b>दक्षिण</b> - औरंगाबाद जळगांवरोड लोकसेवा सॉ.मील ते दिलीप धाडगे यांच्या घरापर्यंत पुढे पाश्रे यांचे शेतापर्यंत पुढे सगीरखॉ गौसखा पठाण यांचे घर ते म्हसोबा मंदीर पर्यंत</p> <p><b>पश्चिम</b> - पाश्रे यांचे शेत ते म्हसोबा मंदीर पुढे दिल्ली रोडने भिका दिवटे यांच्या घरापर्यंत</p>	
१३	१३	एकूण लोकसंख्या : ४५२१ अनुसूचित जाती : १५८ अनुसूचित जमाती : १३	१३-अ १३-ब	<p>यशवंत नगर झोपडपट्टी, अंबादासनगर, औरंगाबाद नाका परिसर, पुजा हॉटेल परिसर, कस्तुरी प्लाझा हॉटेल परिसर, चर्च परिसर, भारतनगर, गणेश कॉलनी भाग, खोडकाईवाडी</p> <p><b>उत्तर</b> - न.प.हद्द सर्वे नं.२१५ पासून म्हसोबा मंदीर पुढे पाश्रे यांचे शेत ते रावसाहेब अढाव यांचे घरापर्यंत रत्नाकर धाडगे यांचे घर ते कालिका सॉ.मील पर्यंत पुढे महात्मा फुले चौकातील अमीन कच्ची यांचे घर ते वरुड रोड (पांधी) ने अब्दुल हमीद चौक (औरंगाबाद जळगांव रोड पर्यंत) पुढे यशवंत कॉलेज भित उत्तरेकडील नाल्या पर्यंत पुढे वरुड रोड दिवटे यांचे घरा पासून न.प. हद्द पर्यंत गांव हद्द वरुड</p> <p><b>पुर्व-</b> न.प.हद्दीने घनकचरा व्यवस्थापन पुढे सर्वे नं.१११ पर्यंत</p> <p><b>दक्षिण</b> - न.प. हद्दीने जुनी पाणीपुरवठा विहिर पर्यंत गांव हद्द भवन/के-हाळा</p>	<p>१३-अ नागरीकांचा मागास प्रवर्ग (स्त्री राखीव)</p> <p>१३-ब- सर्वसाधारण</p>

१	२	३	४	५	६
				पश्चिम - म्हसोबा मंदीर रोडवरील पाथे यांचे शेत दिल्ली रोडने गांव हद्द भवन/ के-हाळा जुनी पाणीपुरवठा विहिर पासून पुर्णा नदी मार्गे न.प.हद्दीने सर्वे नं.२१५ पर्यंत गांव हद्द के-हाळा	

- टिप -१. अनुसूचित नागरीकांना मागासवर्ग प्रगर्व व त्याच प्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह, स्त्रियांसाठी राखुन ठेवलेले प्रभाग हे दिनांक ३१/१०/२०१८ रोजी काढलेल्या चिठ्या (लॉटस) प्रमाणे निर्दिष्ट करण्यात आलेले आहेत.
२. सिल्लोड नगर परिषद क्षेत्रांच्या प्रभागाची सिमा दर्शविणारा नकाशा कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी नगर परिषद सिल्लोड कार्यालयात उपलब्ध राहील.

स्थळ : सिल्लोड जि. औरंगाबाद

दिनांक : ०६/१२/२०१८

(उदय चौधरी)  
जिल्हाधिकारी, औरंगाबाद

**SCHEDUL 7B**  
**BY THE COLLECTOR AURANGABAD**  
**SILLOD MUNICIPAL COUNCIL, DISTRICTT**  
**AURANGABAD**

No. 2018/MUN/Election/WS Date 6/12/2018

In exercise of the powers conferred on him by order No. State Election Commission/MC-2018/WS-15/WS-06 Date 15/10/2018 of the State Election Commission, Maharashtra the Draft order fixing the number of seats to be elected and the extent of the wards into which the said Municipal / Area of the Municipal Council is to be divided and the ward reserved for schedule Tribes and Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the schedule to the draft order, bearing No. 2018/NPP/Election/General/WS-140/ Date 3/11/2018 was published as required by the provision Sub. Section (1) of section 10 of the Maharashtra Municipal Council and after carefully considering the objections , recieved by me in respect of the said Draft order and as per approval given by Divisional Commissioner Aurangabad vide letter No.2018/NPP/Election/General/WS-182/ Date 4/12/2018 I,Uday Choudhary, The collector of Aurangabad District in exercise of the powers conferred on me by Sub. Section (1) section 10 of the said act, hereby make the following order namely.

**ORDER**

Whereas, The Divisional Commissioner Aurangabad by its order No. 2018/NPP/Election/WS-182/ Date 4/12/2018 issued under Sub. Section (2) Section 9 the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayat and industrial Township Act 1965( Mah. XL off 1965) has fixed for the SILLOD Municipal council, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled castes. Scheduled Tribes and Backward class of Citizens and Women (including the number of seats reserved for women belonging to the scheduled caste, the scheduled Tribe and other backward class of citizens) as show below.

- |    |   |    |
|----|---|----|
| 1] | The number of councillor to be elected  | 26 |
| 2] | The number of seats to be - reserved  |    |
| a] | For the schedul, castes   | 02 |
| b] | For the schedule Tribes   | 01 |
| c] | For the backward class of citizens  | 07 |
| 3] | The total number of seats to reserved for women (including the number of seats reserved for women belonging to the scheduled caste, schedule tribes and backward class of citizens) | 13 |

- 4] Out of seats at serial No. of 3 the number of Seats reserved for Women belonging to the scheduled csates, scheduled tribes and backward class of citizens from amongs the seats reserved for scheduled tribes and backward class of citizens as shown in item at serial nos.

2 (a), (b) and (c) respectively, is as under

- |    |                                    |    |
|----|------------------------------------|----|
| a] | For the scheduled castes           | 01 |
| b] | For scheduled tribes               | 01 |
| c] | For the backward class of citizens | 04 |

- 5] Number of seats reserved for woemn as General Category (Number of seats at serial 3 mins number of seats at serial number 4)

07

- 6] Number of seats for General

09

(Number of seats at serial 1 mins number of seats at serial number 2A,2B, 2C and serial No.05

- 2] Now, therefore in excercise of the powers conferred on me by letter of the state election commission, Maharashtra, read with Sub. section (1) of section 10 of the Maharashtra Municipal council, Nagar Panchayat and Industrial Townships act 1965 (Maha. XL of 1965) I, Uday Choudhary, The Collector of Aurangabad District hereby fix the number and extent of the wards into which the said municipal area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for the scheduled Castes, the schedule Tribes, Backward class of citizens and women (including women belonging to the scheduled castes, scheduled tribes and the backward class of citizens) as shown in the scheduled to this order.

- 3] This order shall take effect for the purpose of the Next General Elections held immediately following the date of this order

Place: 6/12/2018

Place: Aurangabad

**[Uday Choudhary]**  
 Collector, Aurangabad

**SCHEDULE**

Ward No.	Name of the Ward No. if any	Total Population of ward Scheduld castes population schedule Tribes population	Seat ward	Discription Boundary of the	Category SC, ST, BCC, Women in SC, ST, BCC Category)
1	2	3	4	5	6
1	1	Total Population - 4706 Schedule Cast -832 Schedule Tribe -140	1-A 1-B	Rajalwadi, Petrol Pump Area, Jay Bhavaninagar, Shrikrushnanagar Part, Zainoddin Coloney Part. North: Aurangabad Jalgaon Road S.No.345 to municipal limit upto mangrul road East: Aurangabad Jalgaon Road S.No.345 (municipal limit) to Auto and Form Petrol pump to Vishal Comunication to Delhi road Hanif Meqanik upto Mandap shop of Rajjak pathan South: Aurangabad Jalgaon Road Vishal Comunication upto house of Ambar Suradkar to Delhi Road mandap shop of Rajjak pathan upto house of sushilabai salve West: Zainoddin Coloney house of sushilabai salve to house Najib Khatri to Lukman Murgiwai neighbourer's open plot Kannad Road S.No. 242 to Municipal limit upto Mangrul Road	1-A- Scheduled Caste (women ) 1-B- General
2	2	Total Population - 4543 Schedule Cast -768 Schedule Tribe -450	2-A 2-B	MSEB Area, Hanumannagar, Gramin Police Station, Shivajinagar, Balajinagar, New Mhasoba Mandir Area, Laxmi Coloney, Samtanagar Part, Mogalpura. North: From Aurangabad Jalgaon Road S.No.349 to Municipal limit upto east side s.no. 45 East: Municipal limit Dongargaon Village limit	2-A- Scheduled Tribe (women) 2-B- General

1	2	3	4	5	6
				<p>South: From Aurangabad Jalgaon Road Jai Bhadra Traders to house of Vitthal Asaram Dudhe to house of Subhash Kashinath Devle to Ramkrushna Vidyalaya wall to house of Ashok Ganpat Salve to 50 ft. D.P. Road Bon Super Mall to house of Moin Mistari to house of Bhika Murme to house of Dr. Ashok Tayde to house of Sukhdev Tamkhane to Municipal limit upto Dongargaon Village limit.</p> <p>West: From Aurangabad Jalgaon Road Jai Bhadra Traders to Municipal limit S.no.349 upto Dongargaon Village limit</p>	
3	3	<p>Total Population - 4698</p> <p>Schedule Cast -394</p> <p>Schedule Tribe -463</p>	<p>3-A</p> <p>3-B</p>	<p>Shivajinagar Part, Swity Talkies, S.No.378 Shikshak Patsanstha Area, Samtanagar Part, Shikshak Coloney, New Shivajinagar, Mirzha Coloney Part, Sahara City, Sapkalwadi.</p> <p>North: From Aurangabad Jalgaon Road M.S. Steel to house of Rajprohit to house of Babu Dudhe to D.P. Road Suraj Provision to house of Varpe Constable to Ad. Tayde's house infront open plot to Ramchandra Shirsath to Sapkalwadi Nala Municipal limit / Avhana Village limit</p> <p>East: Municipal limit upto Avhana Village limit</p> <p>South: From Aurangabad Jalgaon Road Patbandhare Office bridge to Fakiri Nala upto Aurangabad Jalgaon Bypass road to Mirzha Coloney house of Sandu Baig to house of Shaikh Anwar Shaikh Nasir to house of Yunus Kapdewale to house Zafar Bhai to house of Anna Sapkal to Avhana Road municipal limit / Avhana Village limit</p> <p>West: From Aurangabad Jalgaon Bypass road house of Sandu Baig to Fakiri Nala to Patbandhare Office to M.S. Steel upto Ad. Tayde's house infront open plot upto Shafik Mistari's house infront of open plot</p>	<p>3-A-BCC (women)</p> <p>3-B- General</p>

1	2	3	4	5	6
4	4	Total Population - 4722 Schedule Cast -186 Schedule Tribe -79	4-A 4-B	Mirzha Coloney Part, Azadnagar, Noor Coloney, Hafiznagar, Panditwadi, Bapunagar, Jadhavwadi, Bhokardan Naka Area, Dairawadi. North: From Aurangabad Jalgaon Bypass Road Welding Workshop of Sayyed Rauf to Shaikh Budhan Shaikh Gani to Avhana Road Kalu Haji's open plot upto municipal limit / Avhana Village limit East: Municipal limit / Ahvana / Warud Village limit (upto Warud Road) South: From Aurangabad Jalgaon Bypass Road College wall to Nala to Warud Road upto municipal limit West: From Aurangabad Jalgaon Bypass Road Yashwant College North side wall to Kohinoor Complex to Gas Godawn to Sayyed Rauf's Welding Workshop	4-A- General (women)  4-B- General
5	5	Total Population - 4479 Schedule Cast -132 Schedule Tribe -29	5-A 5-B	Krushni Utpann Bazar Samiti Area, Shahunagar, Kale Coloney, Maharana Prtapnagar, Jamalshah Coloney, Gummat Coloney Part, Sidheshwar Grahnirman Sanstha. North: From Aurangabad Jalgaon Road Durga Electrical to hosue of Bala Gadekar Bypass road East: From Aurangabad Jalgaon Bypass Road house of Bala Gadekar to Chatrapati Shivaji Vidyalaya upto Abdul Hamid Chowk South: From Abdul Hamid Chowk upto Vijay Talkies (Warud Pandhi) West: From Aurangabad Jalgaon Road Vijay Talkies upto Durga Electrical	5-A- BCC  5-B- General (women)

1	2	3	4	5	6
6	6	Total Population - 4512 Schedule Cast -33 Schedule Tribe -14	6-A 6-B	Indiranagar, Tahsil Quarter, Bilalnagar, N.P. New Building Bus Stand Road, Dr. Zaker Husainnagar. North: From Aurangabad Jalgaon Road Patbandhare Office to Fakiri Nala upto Bypass road East: From Aurangabad Jalgaon Road Fakiri Nala to Adarsh Trading Company upto plot of Ahemad Pathan (Avhana Road ) South: From Aurangabad Jalgaon Road Municipal Office to Mondha Road to Avhana Road upto plot of Ahemad Pathan (Bypass Road ) West: From Aurangabad Jalgaon Road Municipal Office upto Patbandhare Office	6-A- BCC (women )  6-B- General
7	7	Total Population - 4229 Schedule Cast -423 Schedule Tribe -179	7-A 7-B	<b>Shrikrushnnagar Part, Tilaknagar Part, Zainoddin Coloney Part, Anand Park.</b> <b>North:</b> Sillod-Kannad Road Nala bridge to old Moda Road upto S.No.276 (Municipal Well) to Nursery Nala Delhi Road to Rajala road house of Maheebub Hafiz sahab to Sumayya Kirana shop to house of Sangita Varpe upto Shaikh Minhaj's Complex (Yashraj Men's Parlour) (Aurangabad Jalgaon Road) <b>East:</b> Kannad Road near Nursery Nala bridge to Public Toilet to Aurangabad Jalgaon Road Shaikh Minhaj's (Yashraj Men's Parlour) upto Sonar Hospital upto Sumaiyya Kirana shop upto house of Sayyed Mir Sayyed Sardar Ali <b>South:</b> From Aurangabad Jalgaon Road Sonar Hospital to Naryan Khambat house neighbour open plot to Bharat Bakery upto Fakiri Nala S.no. 276 upto municipal limit <b>West:</b> Old Modha Road S.No. 276 upto municipal limit	7-A- BCC  7-B- General (women )



1	2	3	4	5	6
8	8	Total Population - 4426 Schedule Cast -287 Schedule Tribe -89	8-A 8-B	Tilaknagar Part, Ektanagar, Panchayat Samiti Area, Shastri Coloney, Sarafa Coloney, Gaonkoscgalli Part (Mominpura). North: From Aurangabad Jalgaon Road Shop of Hadole Rajendra Agro upto Jain Sthanak (Delhi Road) East: From Aurangabad Jalgaon Road Shop of Hadole Rajendra Agro to Anita Pan Center upto Jama Masjid Chowk (Old Bilal Provision) South: From Aurangabad Jalgaon Road Jama Masjid Chowk upto Shop of Pathan Shilai Mashin upto Bodh Smashanbhumi West: Shop of Pathan Shilai Mashin upto Dr. Babasaheb Ambedkar Statue to Sub-District Hospital to Rest House wall to Fakiri Nala upto Jain Sthanak	8-A- BCC  8-B- General (women )
9	9	Total Population - 4235 Schedule Cast -1101 Schedule Tribe -27	9-A 9-B	<b>Salimiya School Area, Rajnagar, Gautamnagar Jhopadpatti, Snehnagar Part, Eidgahnagar Part.</b> <b>North:</b> Salimiya School to house of Zahurbhai to S.No.263/5 limit to S.No.245 limit upto Kannad Road municipal limit <b>East:</b> Salimiya School to Fakiri Nala to house of Ravi Tailor to Rest House wall upto (Goutambudh Statue) <b>South:</b> Goutambudh Statue house of Shaikh Moin Bhajiwale to house of Rais Sir to house of Ashraf Pathan upto house of Manzurkha Shaukatkha to house of Bismilla Moulana, Snehnagar upto Public Toilet to house of Rahul Sable to Fakiri Nala to Fakiri Nala bridge to municipal limit / Modha Village limit (North side) <b>West:</b> municipal limit s.no.241 upto Kannad Road to Snehnagar Public Toile upto house of Rais Sir	9-A- Scheduled Caste  9-B- General (women )

1	2	3	4	5	6
10	10	Total Population - 4647 Schedule Cast -366 Schedule Tribe -23	10-A 10-B	<p>Snehnagar Part, PSI Quarter, Police Coloney Area, Abdalshanagar, Mhasobagalli, Brahman Galli Part, Maulinagar, Chambhargalli, Durganagar, Pabalwadi.</p> <p>North: Delhi Road Old house of Shaikh Salim Ashakhusen to house of Bhikan Kshirsagar to Public Toilet to Fakiri Nala to Fakiri Nala bridge to Modha Village limit s.no. 239 (South side)</p> <p>East: Delhi Road Old house of Shaikh Salim Ashakhusen to P.S.I. Quarter to shop of Bhagwan Tompe to Fateh Islam Masjid wall to Hanuman Vyam Shala to house of Hyder Baig to house of Sayyed Fakroddin upto house of Sunil Jadhav upto Delhi road Khatkali Nala</p> <p>South: Balajigalli house of Sanjay Jadhav to house of Bababai Baburao Gurav to house of Shantilal Agrwal to house of Bhivsan Malode upto Khatkali Nala Kerhal Village limit</p> <p>West: s.no.215 municipal limit old modha road s.no.232</p>	<p>10-A- BCC (women)</p> <p>10-B- General</p>
11	11	Total Population - 4088 Schedule Cast -662 Schedule Tribe -25	11-A 11-B	<p><b>New Sillod, Sant Gadgebaba Chowk (Infront Area of Hari Masjid), Ambedkarnagar, Kasaigalli, Gadi Area, Mullagalli, Atargalli Part.</b></p> <p><b>North:</b> Hari Masjid near house of Yunus Mistari to shop of Haribhau Bedve to house of Shaukat Talathi upto Jamdhade Penter Tapri to house of Kankar Pahelwan to house of Haji Razzak to H.M.B. Kirana shop upto Jama Masjid Chowk A-1 Tea house</p> <p><b>East:</b> From Aurangabad Jalgaon Road Pakija Tea house (Sirsayyed Ahemadkhan chowk) upto A-1 Tea house (Jama Masjid Chowk) to house of</p>	<p>11-A- General (women)</p> <p>11-B- General</p>

1	2	3	4	5	6
				<p>Taiwarkha Pathan (Old Police Station) upto house of Haji Razzak to house of Sandu Arke to Dr. Babasaheb Ambedkar Statue nearest Jamdhade Panter Tapri</p> <p><b>South:</b> Sirsayyed Ahemadkhan Chowk Pakija Tea house to house of Mohammad Sharif to house of Sayyed Jamal Sayyed Gulab to Fakroddin Ali Ahemad Marg house of Sayyed Mohiyoddin Head Master upto house of Rauf Bagwan</p> <p><b>West:</b> House of Sayyed Jamal Sayyed Gulab to house of Wahed Seth to house of Rauf Bagwan to house of Sayyed Afzal Ali upto wes to Mahadev Mandir Hari Masjid wall house of Sayyed Yunus Mistari</p>	
12	12	<p>Total Population - 4424</p> <p>Schedule Cast -156</p> <p>Schedule Tribe -17</p>	<p>12-A</p> <p>12-B</p>	<p>Atargalli Part, Holigalli, Dhangarwada, Maligalli, Ram Mandir Area, Shani Mandir Area, Trivenigalli, Mhasobagalli Part, Teligalli, Dhobigalli, Ganesh Coloney Part.</p> <p>North: Aurangabad Jalgaon Road Sirsayyed Ahemadkhan Chowk Kapda shop of Razzak Nana to haveli of shaukat wakil to house of hiraji atar to Noorani Masji bol to house of Balabhau Chandanse to house of Kadir Pahelwan to Balaji galli house of Nandu Kulkarni to house of Kishor Agrwal to house of Bhika Divte upto Delhi Road</p> <p>East: Aurangabad Jalgaon Road Lokseva Samil to kapda shop of Razzak nana to house Sayyed Chand atar to house of Balabhau Chandanse</p> <p>South: Aurangabad Jalgaon Road Lokseva Samil to house of Dilip Dhadge upto Pathre's field to house of sagirkha pathan upto Mhasoba Mandir</p> <p>West: Pathre's field to Mhasoba Mandir to Delhi road house of Bhika Divte</p>	<p>12-A- General (women)</p> <p>12-B- General</p>

1	2	3	4	5	6
13	13	Total Population - 4521 Schedule Cast -158 Schedule Tribe -13	13-A 13-B	Yashwantnagar Jhopadpatti, Ambadasnagar, Aurangabad Naka Area, Pooja Hotel Area, Kasturi Plaza Hotel Area, Church Area, Bharatnagar, Ganesh Coloney Part, Khodkaiwadi. North: Municipal limit s.no.215 to Mhasoba Mandir to Pathre's field to house of Ravsaheb Adhav to house of Ratnakar Dhadge to Kalinka Sawmill to Mahatma fule Chowk house of Amin Kacchi to Warud road (Pandhi) upto Abdul Hamid Chowk (Aurangabad Jalgao Road) to Yashwant College wall upto nala north side to Warud Road house of Divte to municipal limit Warud Village limit East: Municipal limit Solid Waste Management to s.no.111 South: Municipal limit Old Water Supply well to Bhavan / Kerhal Village limit West: Mhasoba Mandir Road Pathre's field Delhi road to Bhavan / Kerhala Village limit Old water supply well to Purna River via municipal limit upto s.no. 215 Kerhala Village limit	10-A- BCC (women )  10-B- General

**Note :**

1. The reservation indicated in the schedule for the Backward Class of citizen and women including seats reserved for women belonging to the scheduled castes, The scheduled Tribes and the Backward class of citizens is as per the lots drawn on 31.10.2018.
2. A map of the Municipal Council showing the limits of the wards is available during office hours for inspection in the office of the Sillod Municipal Council.

Place : Sillod Dist. Aurangabad

Date : 6/12/2018

(Udya Choudhary)  
Collector, Aurangabad